

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११०१८ नगरसचिव कार्यालय,
क्रमांक : नस/४/कावि/६६/२०१९
दिनांक : ११.०२.२०१९

प्रति,


मा.
सदस्य, विधी समिती,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११०१८

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा दिनांक १५.०२.२०१९
रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक १५.०२.२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी-४११०१८

प्रत:- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटिस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक -२०

दिनांक : १५.०२.२०१९

वेळ - सकाळी ११.३० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक १५.०२.२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.


दि.०१/०२/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १९) चा सभावृतांत कायम करणे.

विषय क्रमांक- १) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गणवेश देय कर्मचा-यांना गणवेश व तदनुषंगिक साहित्य गणवेश विनियमातील तरतुदीनुसार देण्यात येते. विनियमामध्ये नमूद बाबी व्यतिरिक्त कर्मचा-यांचा व इतर बाबींचा समावेश करावयाचा असल्यास मा. विधी समिती सभेमार्फत मा. स्थायी समिती सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मुळ नियम हे सन १९९५ साली तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सन २००४ व सन २०११ मध्ये दुरुस्ती करणेत आलेली आहे. आरोग्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील दिनांक २९/०८/२०१७ रोजीचे पत्रान्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये सफाई संवर्गातील कर्मचा-यांना थंडीपासून बचाव करणेकामी उबदार कपडे स्वेटर मिळणेकामी होत असलेली मागणी पाहता थंडीपासून बचावासाठी स्वेटर उपलब्ध करून देणे ही बाब धोरणात्मक आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून सफाई कर्मचा-यांना थंडीपासून बचावासाठी स्वेटर उपलब्ध करून घ्यावयाचे झाल्यास, स्वेटर देय महिला व पुरुष कर्मचारी किती आहेत? स्वेटर देणेबाबत कोणती निकषे (किती कालावधीनंतर देणे) ठरविण्यात आलेली आहेत? तसेच स्वेटर कोणत्या प्रकारचे असावे दर्जा, रंग इ. बाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. त्याबाबत आरोग्य विभागाने दिनांक ०३/०२/२०१८ रोजीच्या पत्रान्वये सफाई कर्मचा-यांना २ वर्षातून एकदा स्वेटर देणेत यावा. स्वेटरचा दर्जा उत्तम प्रतिचे वूलन असावे तसेच मनपाचे अन्य विभागातील कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्याच रंगाचे स्वेटर देण्यात यावे असे कळविले आहे. तरी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ४६५ (१) ब) अन्वये सद्यस्थितीत वापरात असलेल्या गणवेश विनियमामध्ये आरोग्य विभागातील सफाई संवर्गातील कर्मचा-यांना थंडीपासून बचाव करणेकामी गणवेश देय पुरुष व महिला कर्मचा-यांना ०२ वर्षातून ०१ वेळेस हिवाळी प्रावरणे १) स्वेटर (संबंधित कर्मचा-यांना ठरवून दिलेल्या गणवेशातील रंगाचा) २) मफलर (स्कार्फ) देय राहतील, अशी दुरुस्ती करण्यात यावी. तसेच सदरचे विनियम सन २०११ मध्ये अद्ययावत करण्यात आले होते. सदर विनियमातील गणवेश देय काही पदनाम आता मनपा आस्थापनेवर नाहीत वा इतर पदनामामध्ये विलीन / बदल करण्यात आली आहेत. सदरची पदनामे खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.	पदनाम	शेरा
१	कॅटल स्कॉड कुली	सद्यस्थितीत मनपा आस्थापनेवर या अभिनामाचे पद नाही.
२	स्थापत्य सहाय्यक	--/--
३	वसुली अधिकारी	--/--
४	भूकरमापक	--/--

अ.क्र.	पदनाम	शेरा
५	प्लंबर फिटर	-//-
६	पंप ऑपरेटर	-//-
७	नळ मुकादम	-//-
८	गवंडी	-//-
९	स्टेशन ड्युटी ऑफीसर	-//-
१०	जकात निरिक्षक	जकात विभाग बंद झाल्याने आवश्यकता नाही.
११	जकात निरिक्षक(महिला)	जकात विभाग बंद झाल्याने आवश्यकता नाही.
१२	नाका शिपाई	जकात विभाग बंद झाल्याने आवश्यकता नाही
१३	अग्निशामक अधिकारी	पदनामात बदल उपमुख्य अग्निशामक अधिकारी
१४	तांडेल	पदनामात बदल- लिडींग फायरमन

उपरोक्त तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदनामे विनियम सन २०११ मधून कमी करणेस तसेच सफाई संवर्गातील कर्मचा-यांना थंडीपासून बचाव करणेकामी गणवेश देय पुरुष व महिला कर्मचा-यांना ०२ वर्षातून ०१ वेळेस हिवाळी प्रावरणे १) स्वेटर (संबंधित कर्मचा-यांना ठरवून दिलेल्या गणवेशातील रंगाचा) २) मफलर (स्कार्फ) देय राहतील. अशी विनियमात दुरुस्ती करणेस मान्यता देणेकामी मा. स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी-४११०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - ४११०१८ नगरसचिव कार्यालय,

क्रमांक : नस/४/कावि/६६/२०१९

दिनांक : ११.०२.२०१९

टीप :- प्रस्तुत कार्यपत्रिके वरील विषयांची विषय पत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.